

# आरोग्याची माहिती घेऊ आरोग्याची चळवळ बांधू?



**प्रकाशक :**

‘साथी’ (SATHI- Support for Advocacy & Training to Health Initiatives)

Action Centre of Anusandhan Trust

३/४, अमन टेरेस,

प्लॉट नं. १४०, डहाणूकर कॉलनी

कोथरुड, पुणे- ४११ ०२९

फोन : (०२०) २५४५ १४१३ / २५४५ २३२५

फॅक्स : (०२०) २५४५ १४१३

E-mail : cehatpun@vsnl.com

पहिली आवृत्ती : जानेवारी २०००

सुधारित आवृत्ती : ९ ऑगस्ट २००५, क्रांती दिन

पुनर्मुद्रण : २६ जानेवारी २००७, प्रजासत्ताक दिन

देणारी मूल्य : २० रु.

मुद्रक : मंदार ट्रेडस,  
कसबा पेठ,  
पुणे - ४११ ०११

या पुस्तिकेवर कोणाचाही कॉपी राईट नाही. मोकळेपणाने कोणीही या माहितीचा उपयोग करून घ्यावा. लोकशिक्षणासाठी व ना नफा ना तोटा तत्त्वावर पुस्तिका वापरल्यास परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पुस्तिकेबद्दलचा आपला अभिप्राय व पुस्तिकेचा आपण केलेला उपयोग मात्र आम्हांस जरूर कळवावा.

(मलपृष्ठावरील चिन्हासाठी लोकवाडमय गृह, मुंबई ने प्रकाशित केलेल्या ‘आरोग्याचे लोकविज्ञान’ या पुस्तकाच्या बाल ठाकूर यांनी रेखाटलेल्या मुख्यपृष्ठाचा वापर केला आहे.)

# आरोग्याची माहिती घेऊ ! आरोग्याची चळवळ बांधू !

साथी प्रकाशन  
पुणे

SATHI


Support for Advocacy & Training to Health Initiatives  
(Action Centre of Anusandhan Trust)

# आरोग्यदायी जीवनासाठी या गोष्टी व्हायला हव्यात !

## सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी

खडकाखालील, बांधलेल्या विहिरीतून किंवा बोअरिंग मधून पिण्यायोग्य पाणी वर्षभर मिळायला हवे. नदी-ओढ्यातले किंवा पावसाळ्यात विहिरीतले पाणी वापरतांना, क्लोरिन पावडर घातली पाहिजे. विहिरीजवळ संडासला कोणी बसू नये, विहिरीची व भोवतालची इतर स्वच्छताही महत्वाची असते.

नळातून पाणी देताना नियमित टाकी स्वच्छ करायला हवी. घरी पाणी वापरताना



ओगराळे वापरावे,  
पाण्याच्या भांड्यात  
हात बुडवू नये.  
स्वच्छतेसाठी  
पुरेसे पाणी,  
घाराजावळ  
हवे.




## सर्वांना आरोग्यदायी घरे

आरोग्यासाठी मोकळी, हवेशीर, पुरेसा प्रकाश असणारी घरे हवीत. घराला हवेसाठी पुरेशा खिडक्या व उजेडासाठी झरोका हवा. घरातून धूर बाहेर जाण्यासाठी धुरांडे किंवा निर्धूर चूल हवी. गुरांसाठी वेगळा गोठा हवा. सोयीसाठी व आरोग्यासाठी संडास हवे. संडास स्वच्छ ठेवायला हवे.

स्वच्छ आंघोळीसाठी (विशेषतः स्थिरांना) बंद मोरी हवी.



घराजवळ चिखल,  
कचरा टाळायला हवा.  
त्यासाठी व घरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंद गटारे किंवा शोष-खड्हा हवा.



- प्रत्येक पाड्यात/वाडीत बोअरिंग किंवा बांधीव विहिरीची मागणी करू!
- विहिरीत नियमितपणे (विशेषतः पावसाळ्यात) क्लोरिनची/टी.सी.एल.ची पावडर मिसळली जाण्यावर लक्ष ठेवू!
- रेशनच्या दुकानातून नियमित स्वस्त आणि सगळे धान्य मिळते का? यावर लक्ष ठेवू!

## सर्वांना पुरेसा चौरस आहार

पुरेसा चौरस आहार वर्षभर मिळायला हवा. त्यासाठी पुरेशी भिळकत प्रत्येकाला होईल, अशा सामाजिक आणि आर्थिक सुधारणा व्हायला हव्यात. यासाठी अंगणवाडी, मातृत्व अनुदान, रोजगार हमी इ. योजना कार्यक्षमपणे राबवाय्यात. सर्व खेड्यांमध्ये पुरेसे राशन नियमित, स्वस्तात मिळायला हवे. जेवणात जास्त डाळी-उसळी व मासे, पालेभाज्या हव्या. स्वयंपाक करताना लोखंडी भांड्यांचा वापर करावा. विशेषतः लहान मुलांना व बायांना

पुरेसा, सक्स  
आहार हवा.  
पालेभाज्या, फळे  
यांच्यासाठी परसबाग  
केल्या पाहिजेत.



## आरोग्यदायी पर्यावरण

सांडपाणी साचू नये म्हणून शोषखड्डे हवे. कचन्याचे खत करण्याची व्यवस्था हवी. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळायला हवा. सिंचन योजना राबवताना दलदल टाळायला हवी. औद्योगिक प्रदूषण विरोधी कायद्यांची कडक अंमलबजावणी हवी. कृत्रिम कीटकनाशके टाळायला हवीत. झाडी – जंगले राखायला, वाढवायला हवीत.



# आरोग्य-सेवा लोकांना जबाबदार, लोकांच्या जवळ हवी !

## आरोग्य साथी- आरोग्य सेवेचा पाया ढवा

प्रत्येक खेड्यात, त्यातील प्रत्येक वाडीत, पाड्यात आरोग्य सेवा मिळायला हवी. त्यासाठी गावातच राहणारे, काही प्रशिक्षण घेतलेलेभनवाणी डॉकर्टस, आरोग्यसाथी सार्वजनिक निधीतून नेमायला हवेत. साध्या आजारांवर उपचार, लोकांच्या भाषेत आरोग्य-शिक्षण, झाडपाल्याच्या औषधांचा वापर, लोकांना सोबत घेऊन रोग टाळण्यासाठी गावात सुधारणा इ. कामे ते नीट करू शकतात.



लोकांचे सहकार्य मिळाले तर या सर्व कामासाठी डॉकर्टांपेक्षा हे आरोग्य साथीच सरस ठरतात.



## पारंपरिक औषधांची लागवड व त्यांचे प्रयोग

झाडपाल्याची (जंगलची) अनेक औषधे गुणकारी असतात. अशा निवडक औषधांची प्रत्येक वाडीत लागवड करून त्यांचा वापर केला पाहिजे. ही औषधे गावातच मिळतात. भगतांना व लोकांना त्यांची माहिती असते, त्यांना गावात पैसे पडत नाहीत हा त्यांचा खास फायदा आहे. या झाडपाल्याच्या औषधांचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. जी गुणकारी व निर्धोक आढळतील त्यांचा प्रसार केला पाहिजे.



निर्धोक आढळतील त्यांचा प्रसार केला पाहिजे.

## आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेणे

आरोग्याचे कार्यक्रम राबवतांना आरोग्य सेवकांनी लोकांना विश्वासात घेऊन ते नीट समजावून सांगितले पाहिजेत. या कार्यक्रमातून काय लाभ होणार आहे, लोकांचे सहकार्य त्यासाठी कसे आवश्यक आहे हे समजले तर लोक यांगले सहकार्य करू शकतील. लोकांनी आरोग्याच्या कामासाठी पुढाकार घेतल्यास सरकारने त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची लोकांना माहिती होणे व त्यांच्या सेवेचा लोकांनी लाभ घेणे यासाठी आरोग्य-कॅलेंडर कार्यक्रम राबवला पाहिजे.



## आजार टाळण्यासाठी कार्यक्रम

विहिरीत नियमित क्लोरिन पावडर घालणे, डासनाशक औषधांची दरवर्षी फवारणी करणे, लसीकरण करणे, परसबाग व वनौषधींच्या लागवडीला प्रोत्साहन, अंगणवाडीतील मुलांना पूरक आहार, आरोग्य-शिक्षण मोहिमा इत्यादी कार्यक्रम आजार टाळण्यासाठी नीट राबवले पाहिजेत, जुलाब, हिवताप इ. आजारांची साथ येऊ नये यासाठी नजर ठेवणारी यंत्रणा हवी.



- गावात आरोग्य साथी कार्यक्रम घेणे.
- गावात आरोग्य सेवा कॅलेंडर कार्यक्रम राबवणे.
- जाणकारांच्या मदतीने गुणकारी झाडपाल्याच्या औषधांची निवड करणे व त्यांचा अभ्यास करणे.



# सिंगारांचे आरोग्य - अन्याय नको, विशेष लक्ष हवे

## मासिक पाळीत अमंगल काही नाही

मूल होण्यासाठी मासिक पाळीचे चक्र आवश्यक असते. त्यात अमंगल काही नाही. ज्या रक्तापासून गर्भ वाढतो, ते रक्त मासिक पाळीच्या रक्तापासून वेगळे नसते. त्याला विटाळ समजणे चूक व स्त्रीवर अन्यायकारक आहे. बन्याच शिकलेल्या लिंया विटाळ पाळत नाहीत. त्यांचे काहीही नुकसान होत नाही. मासिक पाळीबाबत शाळांमधून

माहिती द्यायला हवी. शाळा न शिकले त्या सिंगारांनाही ही माहिती मिळण्यासाठी खास व्यवस्था हवी.



## मूल-बाळ होत नसेल तर दोघांची तपासणी करा

मूल-बाळ होत नसेल तर नवरा वा बायको यांच्यापैकी कोणातही किंवा त्यांच्या संबंधात कमतरता असते. त्यामुळे डॉक्टरकरवी दोघांची तपासणी केली पाहिजे. जो दोष सापडेल त्यावर उपाय केला पाहिजे.


मूल-बाळ होत नाही म्हणून देवधर्म करणे, बाईला दोष, ग्रास देणे, दुसरे लग्न करणे हे अन्यायकारक आहे. दोघांची तपासणी करा व दोषावर उपचार करा. फक्त बाईची तपासणी करणे योग्य नाही.



## मुलबा डोणार की मुलबी?

पुरुषाचे बीज व बाईचे बीज एकत्र येऊन गर्भ राहतो. कोट्यवधी पुरुष बीजांपैकी निम्म्या बीजांमध्ये मुलाचा गुण असतो तर निम्म्यांमध्ये मुलीचा. बाईच्या सर्वच बीजांमध्ये मुलगी करण्याचा गुण असतो. मुलग्याचा गुण असलेले पुरुषबीज बाईच्या बीजाला मिळाले तरच मुलगा होतो. म्हणून मुलीच होत असतील तर बाईला दोष देणे चूक, अन्यायकारक आहे. मुळात मुलगाच हवा हा अट्टाहास योग्य नाही.

गर्भाचे लिंग ओळखण्यासाठी सोनोग्राफी करणे अयोग्य व बेकायदेशीर आहे.



## बाईच्या रवास प्रश्नांकडे दुर्लक्ष नको

बाई गरोदर असतांनाच केवळ तिच्या तब्येतीची काळजी घेतली जाते. तेही बाळाच्या आरोग्यासाठी! हे बदलायला हवे. अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तक्रारी (तीव्र दुखी, पाळी वेळेवर न येणे, अंगावर फार जाणे) बायांच्या अशा खास प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे बायांना अकारण खूप त्रास होतो. बायांनी न दबता या तक्रारीसाठी डॉक्टरांकडे जायला हवे. पुरुषांनी यासाठी सहकार्य करायला हवे. सरकारी सेवेत, स्त्री डॉक्टरांतर्फे बायांची तपासणी व्हायची सोय हवी.



- मासिक पाळीबाबत गैरसमज आणि केवळ मुलगाच पाहिजे हा अट्टाहास घालवण्यासाठी प्रयत्न करूया! पुरुषांनाही या प्रयत्नात सामील करूया!
- ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी तपासणी शिबिर घेणे. दुसरी बायको करण्यास विरोध करणे.



# थी संवेदनशील आरोग्य सेवेचे धोरण हवे !

## गर्भनिरोधाची जबाबदारी पक्कत स्त्रीची नाही

पुण्यांनी गर्भनिरोधासाठी वापरायचे निरोध व नसबंदीची शस्त्रक्रिया दोन्ही उपाय सोपे, निर्धोक व भरवशाचे आहेत. याउलट सियांनी वापरायच्या साधनांचे आहे. तांबीमुळे काही सियांना अंगावरून लाल जाणे, कंबर दुखणे, गर्भाशयात जंतुदोष हे त्रास होतात. तर गर्भनिरोधक गोल्यांमुळेही काही सियांना वजन वाढणे, मळमळणे, डोकेदुखी, निराशा, थकवा वाटणे हे त्रास संभवतात. असेच त्रास नॉरप्लांट, डेपो-प्रोवेरा इ. साधनांमुळेही

संभवतात. 'नसबंदी म्हणजे

नपुंसकत्व' या  
गैरसमजामुळे व  
पुरुषी अहंकार  
यामुळे सियांवरच  
'कुटुंबनियोजना'  
चा बोजा पडला  
आहे. ही जबाबदारी  
पुण्यांनीही  
उचलायला हवी.



## कुटुंबातल्या मारझोडीवर आळा घालू

'बाईचा जन्मच सोसण्यासाठी' या गैरसमजामुळे अनेक सिया चालता-बोलता लाथाबुक्क्या, टोमणे-शिव्या सहन करतात. काहीची मानसिक घुसमट होऊन जगणंच शाप बनतं तर काही आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. हा देखील एक आरोग्य प्रश्न व सामाजिक विकार आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक या विकाराला आळा घालण्यात भूमिका निभावू शकतात. आरोग्य

कर्मचाऱ्याकूं दून या  
महिलांना भिळालेली  
सहानुभूती, तिच्या  
कुटुंबीयांशी चर्चा  
व कायदे शीर  
मदत अत्यंत  
महत्वाची ठेल.



## गर्भपात- सकारात्मक दृष्टिकोण हवा

गर्भपाताने सीला अनेक मानसिक-शारीरिक त्रास होतात. तरीही अनेक स्थिरांना गर्भपात करून घ्यावा लागतो कारण गर्भ राहणे, मूल होणे, न होणे यावर तिचा ताबा नसतो.

खेड्यांमध्ये गर्भपाताची केंद्रे जवळ नसतात. खाजगी केंद्रे महाग असतात तर सरकारी केंद्रे दूरवर असतात. तिथे अनेकदा हिडिस-फिडिस केले जाते व गर्भपातानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी दबावही आणला जातो. हे सर्व बदलाले पाहिजे.

गर्भपातासाठी

सो यीची  
संवेदनशील  
व मोफत सोय  
क्हायला हवी.



## स्त्री संवेदनशील प्रायत्निक आस्तेव्य सेवा

'स्त्री म्हणजे मुलं पैदा करण्याचं मशिन' या धर्तीवर सध्याचे आरोग्य धोरण आहे. बाळंतपणातील धोका टाळण्यासाठी गरोदर बाईला लोहाच्या गोळ्या मिळतात. परंतु आहाराची हेळसांड, शारीरिक कारणांमुळे होणारा रक्तव्य लक्षात घेता सर्व वयोगटातल्या महिलांना मोफत लोह गोळ्या वाटप व प्रोत्साहनाचे धोरण हवे. तसेच किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक मार्गदर्शन,

सियांमधील म्हातारपणातील हाडे ठिसूळ होण्याची प्रवृत्ती पाहता विशेष उपक्रम,  
गर्भपिण्याचीचा  
कॅन्सर वेळीच  
ओळ्यवण्यासाठी  
सोपी यंत्रणा या  
बाबी आरोग्य  
यंत्रणेने लक्षात  
घ्याव्यात.



- कौटुंबिक अत्याचार होणार नाहीत यासाठी गावात आधारगट स्थापन करून्या!
- प्रा. आ. केंद्रामार्फत गावात रक्तपांढरी निर्मूलन प्रचार व उपचार कार्यक्रम राबवण्याचा आग्रह घरूऱ्या!
- किशोरवयीन मुला-मुलींसाठी लैंगिक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करूऱ्या!



# गरोदरपणात व बाळंतपणी घ्यायची काळजी

## गरोदरपणातील आहार

गरोदर बाईला जास्त आहार हवा, नाहीतर आई व बाल दोघे कमजोर होतात. जेवणात जास्त डाळ, नाचणी (नागली) व पालेभाजी हवी. जमले तर मासे, अंडी, मटण घावे. दिवसातून तीन-चार वेळा थोडे जेवण हवे. जादा आहार दिला तर वार मोठी व बाल लहान होते हा गैरसमज आहे. रक्त बनवण्यासाठी चौथ्या

महिन्यापासून लोहाची

गोळी घायला

हवी. हाडांसाठी

कॅलिशायमाची

गोळी सातव्या

महिन्यापासून ते

मूल अंगावर पीत

असेपर्यंत घावी.



## गरोदरपणातील धोक्याची लक्षणे

खालील परिस्थितीत लगेच दवाखान्यात पाठवायला हवे-

अंगावरून रक्त जाणे, बाळाची हालचाल अचानक कमी होणे, डोळ्यांपुढे काळोरवी येणे.

खालील परिस्थितीत आधी ठरवून इस्पितळात बाळंतपण करणे योग्य-



आईची उंची व वजन खूप कमी, आडवे व पायाळू मूल, आधीचे अवघड बाळंतपण, आईला गंभीर आजार असल्यास किंवा गरोदरपणात काही धोक्याची चिन्हे निर्माण झाल्यास.

## गरोदरपणात नियमित तपासणी व लस

गरोदरपणी काही धोका, अडचण असेल तर या तपासणीने तो वेळेवर ओळखता येतो. तसेच आहार व इतर काळजी याबदल सल्ला घेता येतो. पहिल्या तपासणीच्या वेळी वजन, उंची मोजतात व सर्व शरीराची तपासणी करतात व रक्त, लघवी, रक्तदाब तपासतात. दर महिन्याच्या तपासणीत गर्भाची वाढ नीट आहे ना व आईची तब्येत ठीक आहे ना हे तपासून पहायला हवे तसेच आईला गरोदरपण, बाळंतपण याबदल माहिती, सल्ला मिळायला हवा.

आईला किंवा गर्भाला धोका

असल्यास दवाखान्यात

पाठवायला हवे.

सहाव्या व आठव्या

महिन्यात धनुर्वात

विरोधी लस

मिळायला हवी.



## बाळंतपणात घ्यायची काळजी

घरी बाळंतपण करतांना खालील स्वच्छता पाळा-बाळंतपणाची जागा, कपडे स्वच्छ हवे. दाईचे हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. नाळ कापायचे ब्लेड व नाळ बांधायचा दोरा उकळलेला हवा.

खालील परिस्थितीत लगेच इस्पितळात हलवा-

दिवस भरायच्या आधीच बाळंतपण, झाटके, बाळंतपण

लांबणे, अंगावरून

हिरवट जाणे, राहून

राहून कळ न येता

ओटी-पोटात

सतत तीव्र दुखी.



- गरोदर बायांची गावातच तपासणी होणे, त्यांना योग्य माहिती, सेवा मिळणे यासाठी संघटित प्रयत्न करणे.
- गरोदर बायांना विशेष आहार आणि आराम देण्यासाठी जनजागृती करणे.
- गावात प्रशिक्षित सुईण नसेल तर त्यासाठी मागणी व सहकार्य करणे.

# लहान मुलांच्या आदोऱ्याबद्दल काळजी

## आईचे दूध - बाळाचे अमृत

स्तनपानाबद्दल गरोदर बाईचा आत्मविश्वासा वाढवण्यासाठी नीट प्रयत्न करायला हवे. बाळंत झाल्यानंतर, बाळाला लगेच पाजायला घ्यावे. सुरुवातीचा चीक द्यायलाच पाहिजे. आईने पहिल्या चार महिन्यांपर्यंत बाळाला फक्त अंगावरचे दूध पाजायला हवे. त्यानंतरच्या काळात आईच्या दुधाबरोबरच वरचे अन्न सुधा बाळाला द्यायला सुरुवात करायला हवी. बाटलीने दूध पाजल्याने

बाळाला जुलाब होऊ शकतात, ते पूर्णपणे टाळावे. जर अत्यंत आवश्यक असल्यास, वरचे दूध उकळून स्वच्छ चमच्याने पाजावे.



## बाळसाठी पूरक 'अ' जीवनसत्त्व व लोह

आहारात 'अ' जीवनसत्त्व खूप कमी पडल्यास रातांधळेपणा येतो. तो टाळण्यासाठी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना, दर सहा महिन्यात 'अ' जीवनसत्त्वाचा डोस द्यायला हवा. रक्पांढरी टाळण्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या मुलांना लोहाचे औषध द्यायला हवे. रक्पांढरी असल्यास लोहाचे पातळ औषध ६ महिने आणि हिरव्या पालेभाज्या,

तसेच लोखंडी भांडचामध्ये शिजवलेले अन्न खायला घावे.

हा 'अ'  
जीवनसत्त्वाचा डोस  
व लोहाचे पातळ  
औषध सरकारी  
योजनेमध्ये नर्सर्बाई  
मार्फत मोफत मिळते.



## बाळाचे वरचे अन्न

बाळ ४ महिन्यांचे झाल्यानंतर त्याला ताजे आणि थोडे पातळ अन्नपदार्थ द्यायला सुरुवात करायला हवी. उदा. पेज, खिचडी, डाळ, आंबिल हत्यादी. वयाच्या मानाने बाळाला भरपूर अन्न लागते मात्र पोट लहान असल्याने मुलांना दिवसातून ५ ते ६ वेळा खायला दिले पाहिजे. सर्व प्रकारच्या आहारात एक छोटा चमच्या स्वयंपाकाचे तेल घालावे. चांगले शिजवलेले मासे, डाळी, शेंगदाणे असे अन्न दिवसातून दोनदा तरी घ्यावे. सहज भिळणारी फळे आणि पालेभाज्या मुलांच्या आहारात असाव्यात.

बाळाला वारंवार भरवण्यासाठी घरात कोणी तरी पुरेसा वेळ द्यायला हवा.



## बाळाला वेळेवर व सर्व लसी

सर्व मुलांना वयाच्या पहिल्या वर्षी पुढील लसी मिळायला हव्या-

१. टी. बी. ची लस- जन्मानंतर ९ महिन्याच्या आत.
२. पोलिओचा डोस- जन्मानंतर लगेच व त्यानंतर दीड महिना/अडीच महिना व साडेतीन महिन्याने.
३. ट्रिपलचा डोस- जन्मानंतर दीड/अडीच/साडेतीन महिन्यांनी. (घटसर्प, डांरया खोकला, धनुर्वात हे आजार टाळण्यासाठी.)
४. गोवरचा डोस- नवव्या महिन्यात.



- लसीकरण कार्यक्रम तसेच अंगणवाडी नीट चालणे, यासाठी संघटित प्रयत्न करणे.
- लहान मुलांच्या व गरोदर बायांच्या पोषणासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे यांची परसबाग लावणे.
- लहान मुलांचा आहार व लसी यांची गावकन्यांना माहिती देणे.

# ॲषधांचा योग्य वापर व्हायला हवा

## गरज तेव्हाच औषध घेणे

ॲषधे फक्त पूरक काम करतात. आजारामध्ये विश्रांति, उपयुक्त आहार, घरगुती उपाय व इतरांचा आधार – हेही महत्त्वाचे असते. काही वेळा ॲषधांचे दुष्परिणाम होतात. म्हणून आवश्यक असल्यावरच ॲषधांचा वापर करावा. काही डॉक्टर जास्त ॲषधे देतात त्यांना टाळावे.

मात्र रोगजंतुंना मारण्यासाठी ॲषधे दिली असल्यास, त्यांचा कोर्स पूर्ण करायला हवा. तसेच लोह, कॅल्शियम या गोळ्यांचा कोर्स तीन ते

सहा महिने  
असतो. तोही  
पूर्ण करायला  
हवा.



## ॲषधे स्वस्त कर्शी होतील?

ॲषधे मूळ नावांनी तसेच कंपन्यांच्या व्यापारी नावांनी (उदा. ॲस्प्रो, ॲनासिन इ.) बाजारात मिळतात. मूळ नावांची ॲषधे स्वस्त असतात. म्हणून मूळ नावांचीच ॲषधं वापरायला पाहिजेत.

ॲषध कंपन्या अनावश्यक ॲषधे मिसळून, अशास्त्रीय मिश्रणे बनवतात. (उदा. सर्दीवरची मलम, शक्कीसाठी जीवनसत्वांच्या बाटल्या, खोकल्यासाठी बाटल्या इ.) ही

महागडी, अशास्त्रीय  
ॲषधे घेणे  
टाळायला पाहिजे.



## साध्या आजारात इंजेक्शन घेणे टाळा!

गोळीचा परिणाम अर्ध्या तासात होतो तर इंजेक्शनच्या पाच मिनिटात. इंजेक्शनच्या एवढाच मुख्य फायदा.

इंजेक्शनची यावेळी गरज असते – गंभीर आजार, बेशुद्धी वा सतत उलट्या, काही लसी इ. देण्यासाठी.

इंजेक्शनचे धोके – हात/पाय लुळा पडणे; सुई नीट न उकळल्यास गळू; ‘ब’ कावीळ व एड्स ची लागण. टोचलेल्या ॲषधाची ॲलर्जी (वावडे)

असल्यास त्यामुळे  
अचानक गंभीर  
धोकादायक  
रिअँक्शन  
येणे. म्हणून  
साध्या  
आजारात  
इंजेक्शन नको!




## सलाईन म्हणजे मिठाचे पाणी!

खालील परिस्थितीत तोंडावाटे पाणी पिता येत नाही किंवा पुरत नाही. म्हणून शिरेवाटे रक्तातून निर्जतुक मिठाचे पाणी द्यावे लागते-

सतत उलट्या, बेशुद्धी, वेगाने रक्तस्राव, गंभीर आजार, शस्त्रक्रिया. याशिवाय सतत ॲषध देण्यासाठी शीरेतून सलाईन द्यावे लागते.

इतर वेळी सलाईन देणे/घेणे चुकीचे आहे. सलाईनने ‘ताकद’ येत नाही.

साध्या आजारात,  
पाणी पिऊ  
शकणाऱ्याला  
सलाईनची  
गरज नाही.



- इंजेक्शन व सलाईन याची खरोखर गरज कधी असते व नसते याबाबत जनजागृती करणे.
- भरमसाठ विनाकारण ॲषधे व गरज नसतांना इंजेक्शन सलाईन देणाऱ्या दवाखान्यांवर सामूहिक बहिष्कार घालणे.
- मूळ नावानेच गावात स्वस्तात ॲषधे मिळण्यासाठी योजना करणे.



# साध्या आजारांवर योग्य उपचार

## जुलाबात भरपूर पातळ पदार्थ घ्या!

जुलाब (झाडा) या आजारामध्ये आतळ्यातून पाणी पाझारते म्हणून भरपूर पातळ पदार्थ घ्यावे. (पेज, आंबिल, ह.) शोष, तोडला कोरड पढू लागल्यास याशिवाय ‘घरगुती’ सलाईन घ्यावे. त्यासाठी दर जुलाबानंतर एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर, तीन बोटांच्या एक चिमटी एवढे मीठ घालावे. जुलाब चातू असेपर्यंत हे सरबत पाजणे/पिणे चालू ठेवा. जुलाबात सहसा औषधांची गरज नसते. बाळाला आईचे दूध व इतर मोठ्यांना हलके जेवण चालूच ठेवावे.



## साधा सर्दी खोकला- घरगुती उपाय पुरतात

सर्दी-खोकला ५-७ दिवसात सहसा आपोआपच बरा होतो. नाक चेंदल्यास, गरम पाण्याची वाफ, खोकल्यावर तुळशीचा काढा, खडीसाखर किंवा गूळाचा खडा चघळणे, तसेच गरम पाण्याच्या गुळण्या असे घरगुती उपचार चांगले आहेत. डोकेदुखी किंवा अंगदुखी कमी करण्यासाठी पॅरासिटॅमॉल घ्या. बाजारू मलमे,

बाटल्या, अकारण महाग असतात व फारशी उपयोगी नसतात. ती वापरू नका.



## घरगुती उपायांनी ताप कमी होऊ शकतो !

तापावर वैद्यकीय उपचारासोबत, खालील घरगुती उपाय करा-

रुग्णास जास्त पांघरूण न घालता खिडक्या दारे उघडी ठेवा. ताप जास्त असेल तर रुग्णाचे संपूर्ण अंग ओल्या फडक्याने सतत पुसावे. भरपूर पाणी, पातळ पदार्थ प्यायला द्या. पॅरासिटॅमॉल ही साधी गोळी घेतल्यावर ताप तात्पुरता उतरतो. ज्या आजारामुळे ताप आला आहे, त्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.



## जखम - स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा

जखम स्वच्छ व कोरडी ठेवली तर आपोआप भरून येते. जखमेत घाण गेली तरच पू होतो.

जखमेची काळजी – जखमेवर सतत पाच मिनिटे दाब देऊन रक्त थांबवा. ओल्या कापसाने जखम स्वच्छ करून कोरडी करा. जेंशन व्हायोलेट हे जांभळे औषध किंवा घरगुती उपाय म्हणून कोरफड किंवा चिंचेच्या पाल्याची पूड इ. झाड-

पाल्याचे औषध लावा.

वरून बँडेजची पट्टी लावा. ही पट्टी खराब किंवा ओली झाली तरच बदला. रोज बदलायची गरज नाही.



- सर्दी-खोकला, साधा जुलाब (झाडा), ताप, जखम यावरील शास्त्रीय व घरगुती उपचारांची माहिती गावकन्यांना देणे. (घरगुती सलाईनचे प्रात्यक्षिक करणे)
- सर्दी-खोकल्यावरील बाजारू मलमे, बाटल्या यांचा वापर टाळणे.
- साध्या आजारावर झाडपाल्यांच्या गुणकारी औषधांचा प्रसार करणे.



# प्रथमोपचार - लगेच व योग्य करायला हवे !

## साप चावल्यास उपाय

फक्त काहीच साप विषारी असतात. उदा. नाग, मण्यार, घोणस. पण साप ओळखायची खात्री नसते म्हणून कोणताही साप चावल्यावर मंत्र-तंत्र करण्यात वेळ न घालवता दवाखान्यातच न्यायला पाहिजे, तिथे विषारी सर्पाच्या दंशावर सुध्दा उपचार करता येईल. साप चावलेल्याला धीर द्या. साप चावलेला भाग पाण्याने धुवा व जास्त हलवू नका. त्याच्यावर पट्टी बांधून, ताबडतोब दवाखान्यात न्या.

विषविरोधी व इतर औषधे दिल्यावर विषाचा परिणाम कर्मी करता येतो. उपचार वेळेवर केले तर जीव वाचतो.



## भाजलेल्या भागावर पाणी ओता

भाजले तर ताबडतोब भाजलेल्या भागावर सतत १०-१५ मिनिटे गार पाणी घाला. त्यामुळे आतली आग कर्मी होते. यानंतर भाजलेल्या भागावर काहीही न लावता तो स्वच्छ ठेवून दवाखान्यात न्या. फोड फोडू नका. जास्त भाग भाजला

तर तोंडावाटे सतत पाणी पाजा. पॅरसिंगॉल च्या गोळ्या धो ताल्याने दुखी व आग कर्मी होते.



## कुन्त्रा चावल्यावर काय करावे?

प्राणी पिसाळलेला असेल तर माणसाला पिसाळी आजार होऊन हमखास मृत्यु येतो. म्हणून कोणताही प्राणी चावला (कुन्त्रा, मांजर, गाय, बैल, मैस, इ.) तर साबण-पाण्याने जखम ताबडतोब धुवा; प्राण्यावर लक्ष ठेवा. दहा दिवसात प्राणी भेला, पळून गेला किंवा लोकांनी मारला तर ताबडतोब पिसाळी आजारावर लस घ्यायला हवी. या लसीची इंजेक्शन्स् सरकारी दवाखान्यात मोफत



मिळायला  
हवीत. या  
इंजेक्शनचा  
कोर्स पूर्ण  
करा.



## बेशुद्ध व्यक्तीची काळजी

बेशुद्ध पडलेल्याला कुशीवर वळवावे. म्हणजे जीभ अडथळा बनून जीव गुदमरणार नाही. कपडे सैल करून श्वास घ्यायला मोकळीक द्यावी. पायाकडची बाजू वर करावी. लवकरात लवकर डॉक्टरची मदत मागवावी.

कांदा व चाप्पाळ  
हुंगणे, अंगावर पाणी  
मारून उठवणे,  
पाणी पाजण्याचा  
प्रयत्न करणे असे  
काही करू नये  
- त्याने उलट  
तोटा होतो.



- साप चावल्यावरचे इंजेक्शन आणि कुन्त्रा चावल्यावरची लस आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळेल यासाठी प्रयत्न करू!
- आपल्या गावातील जाणकारांकडून विषारी सापांबद्दल, व डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेणे.
- गावात प्रथमोपचाराबद्दलचे शिबिर घेणे.

# गंभीर आजार - हे मृत्यु टाळता येतील !

## क्षयरोग (टी. बी.)- वेळेवर, पूर्ण उपचार घ्या

जंतुंमुळे होणारा हा एक चिवट आजार आहे. वेळेवर निदान व नीट उपचार केले तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. २९ दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला किंवा ताप असेल, बेडक्यात रक्त असेल तर क्षयरोगाची शंका घ्या व दवाखान्यात न्या. उपचार नियमितपणे किमान ६ महिने घ्यायलाच पाहिजे.

सरकारी आरोग्य  
केंद्रात निदान व  
उपचार मोफत  
होतात.



## हिवताप- आजारावर उपचार, डासांवर उपाय

हा आजार डासांमार्फत पसरतो. यामध्ये थंडी वाजून ताप किंवा दररोज त्याच वेळी ताप येतो. हिवतापावरील गोळ्यांचा पूर्ण कोर्स घेतल्यावर तो पूर्ण बरा होतो.

हिवतापाचा मेंदूवर परिणाम झाला तर तापाबरोबर गुंगी, बेशुद्धी किंवा झाटके येतात. अशा वेळी ताबडतोब दवाखान्यात न्या. हिवताप होऊ नये म्हणून डासाची पैदास थांबवा. त्यासाठी जवळपास पाणी साचू देऊ नका. डास झालेच तर त्यापासून बचाव करण्यासाठी खास अगर बत्ती, मच्छरदाणी इ.

उपायांचा वापर  
करा.



## न्युमोनिया- लहान मुलांचा मोठा आजार

या आजारात मुलांना खोकला किंवा ताप याच्याबरोबर श्वास लागतो. (याला डबा, पोटातले येणे इ. ही म्हणतात). या आजाराचे वेळेवर निदान व त्यावर उपचार झाले तर जीव वाचू शकतो. हे काम आरोग्य साथी सुधा करू शकतात. न्युमोनिया जोरदार असेल तर


बरगडचाखाली खड्डे  
पडतात, मुलाला दूध  
पिता येत नाही.  
न्युमोनियाची  
शंका आली तर  
लगेच योग्य  
उपचार केले  
पाहिजेत.



## कॅन्सर - लवकर्त ओळखवा, नाहीतर घोका

शरीरात कुठेही अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर (कर्करोग). सहसा चाळीशीनंतर कॅन्सर होतो. अगदी वेळेवर उपचार नाही केले तर माणूस हमरास मरतो. म्हणून कॅन्सरची खालील लक्षणे दिसल्यावर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा-

कुठेही गाठ व चट्टा येणे, पाढी गेल्यावर परत पाढीसारखे अंगावर लाल जाणे, बरा न होणारा खोकला, अकारण भूक कमी होणे, वजन कमी होत राहणे, लघवी संडासची काही तक्रार सुरु होणे.



- क्षयरोग, मेंदूतील हिवताप, न्युमोनिया, कॅन्सर यांची शंका केव्हा घ्यावी याचा गावात बोर्ड लावणे. ते वेळेवर ओळखण्यासाठी जागरूक राहणे.
- क्षयरोगांना सरकारी सेवेमार्फत पूर्ण उपचार मोफत मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
- डासांच्या बंदोबस्तासाठी फवारणी व डबकी बुजवण्याचा कार्यक्रम घेणे.

# दारू - तंबाखू : शरीराला व समाजाला घातक

## तंबाखूचे विष मिनले तर...

बिडी, सिगारेट, गुटखा, जर्दा, मिसरी या सर्व वस्तुंमध्ये तंबाखू असते. तंबाखूचा धूर ओढल्यामुळे कफ/खोकला, खसनमार्गाचे विकार आणि फुफ्फुसाचा कॅन्सर असे भयानक रोग होतात. तसेच रक्तदाब वाढणे, हृदयाचे आजारही होतात. गुटख्यामुळे व तंबाखू चघळल्यामुळे जीभेत, तोंडात पांढे डाग उमटतात.

शेवटी गालाचा किंवा तांडाचा कॅन्सर होतो. तंबाखूमुळे पोटात जळजळणे, भूक कमी होणे, अल्सरचा त्रास होणे असाही त्रास होतो.



## दारूमुळे शरीर व मन दोघांचा रवात्मा!

दारूमुळे व ताडीमुळे पोटात आग होते, अल्सर होतो. यकृताला आजार होऊन पुढे पोटात पाणी, कावीळ, रक्ताची उलटी, कॅन्सर असे आजार होऊ शकतात. तसेच स्नायू, हृदय कम्कवत होतात. मानसिक परिणाम म्हणजे स्मरण व निर्णय यांची क्षमता कमी होते. दारूच्या धुंदीत अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दर

वर्षी हजारो अपघात होतात.

गरोदरपणी दारू प्यायल्यास बाळाच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.



## समाजातून तंबाखूचे व्यसन जायला ढवे!

बिडी-सिगारेट-तंबाखूच्या कंपन्या, व्यापारी हे समाजातील तंबाखूचे व्यसन वाढवतात. म्हणून आधी तंबाखू व गुटख्याच्या जाहिरातीवर व मग तंबाखू-गुटख्याच्या धंद्यावर बंदी आणायला हवी. तंबाखू-उद्योगामुळे सरकारला मोठा कर मिळतो. हा सर्व पैसा तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी आणि तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला पाहिजे. हा पैसा आरोग्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करण्याचा मोह टाळला पाहिजे. नाहीतर

शाळा चालवायच्या तर तंबाखू उद्योग वाढला पाहिजे अशी परिस्थिती येईल!



## दारूच्या व्यावसायिकांविरुद्ध दारूबंदी चळवळ

दारूचे व काळ्या गुळाचे व्यापारी, सरकारी धोरणाच्या मदतीने दारूचे व्यसन वाढवतात. म्हणून दारूचे उत्पादन व विक्री यावर कडक बंधने हवीत. दारूतून मिळाणारा कर दारूविरोधी जागृतीसाठीच व दारूचे व्यसन जडलेल्या आजान्यांवरील उपचारासाठीच वापरायला हवा.

दारूचा सर्वात जास्त त्रास बायांना होतो. त्यामुळे दारूबंदीच्या चळवळीत बायांचा

पुढाकार असतो, हवा.

काही जमातीत दारू

गाळण्याचे काम

स्थिया करतात.

त्यांना इतर

सन्मानाचा रोजगार

मिळायला हवा.




- पोस्टर प्रदर्शन, पथ नाटके यामार्फत गावात दारू, तंबाखू विरोधी मोहीम घेणे. व्यसनी माणसांचे व्यसन सुटण्यासाठी सामूहिक आधार देणे.
- ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडणे.
- काळ्या गुळावर बंदी व दारूच्या धंद्याला आला घालण्याची मागणी करणे.



# लिंग सांसर्गिक दोग / एड्स ची साथ दोखू या !

## एड्स म्हणजे काय?

एड्स या नवीन, संसर्जन्य आजारावर लस किंवा प्रभावी औषध नाही. त्याने हमखास मरण येते. एड्समुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणून जुलाब, टी.बी., न्युमोनिया ह. रोग होत राहतात, शेवटी आजारी मरण पावतो. एड्स ची लागण झालेल्याचे रक्त, वीर्य किंवा योनिस्त्राव या मार्फत हा आजार पसरतो.



## लिंगसांसर्गिक रोगाची लक्षणे

लैंगिक संबंधांमार्फत पसरणारे आजार हे वेगवेगळ्या जंतुमुळे होतात. या आजारामुळे पुरुषांमध्ये लघवीला जळजळ, लघवीतून पू, लिंगावर वा जांघेत जखम वा खाज वा गाठी यापैकी त्रास होतो. स्थियांमध्ये लघवीला जळजळ, अंगावर पांढरे जाणे, योनीमार्गात खाज, ओटीपोटात, कंबरेत दुखणे इत्यादी पैकी त्रास होतो. यापैकी लक्षणे दिसली तर डॉक्टरी सल्ला व उपचार घ्या.



## एड्स टाळण्यासाठी काय वरता येईल?

१. फक्त विश्वासार्ह, लागण न झालेल्या व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवावा.
२. लैंगिक जोडीदाराला एड्सच्या लागणीची शक्यता असेल तर निरोध वापरावा.
३. फक्त निर्जरुक केलेली इंजेक्शन, सुई ह. वापरावे.
४. रक्त घेण्यापूर्वी, रक्तात विषाणू नाही, याची रक्त तपासून खात्री करा. इतर लिंगसांसर्गिक आजार कमी होण्यासाठीच्या सामाजिक सुधारणाही व्हायला हव्या.



## या आजारांना आळा घालू या!

निरोध वापरून या आजारांचे प्रमाण, धोका कमी होतो. पण मुळात बाजारू, मुक्त लैंगिक संबंध, पुरुषसत्ता ही सामाजिक कारणेही घालवायला हवी. तसेच पोटापाण्यासाठी नवरा-बायकोची ताटातूट होणे यामुळेही हे आजार पसरतात. म्हणून लैंगिक संबंध प्रेमावर, प्रामाणिकपणावर आधारित हवे. त्यासाठी पैशाचे राज्य व ऋ-पुरुष विषमता जायला हवी. तसेच पोटापाण्यासाठी कुटुंबांची ताटातूट होणे हे थांबले पाहिजे.



- लिंग सांसर्गिक आजार, एड्स यांची माहिती देणारे कार्यक्रम गावात आयोजित करणे.
- विशेषत: बाहेरगावी कामधंद्यासाठी जाणाऱ्या पुरुषांना एड्स आणि लिंगसांसर्गिक आजारांची माहिती देणे.
- लिंगसांसर्गिक आजारांवर डॉक्टरांकडून पूर्ण उपचार घेण्याबाबत जागृती करणे.

# कातडीचे आजार- टाळणे सोपे, उपचार सोपे

## खरूज - एक 'ऊ' सासरवा कातडीचा आजार

खरूज ही एका अगदी लहान किड्यामुळे होते. ऊ प्रमाणे ती लगेच पसरते. अंगभर बारीक कण्या येऊन खाज येते. वेळेवर औषध लावले नाही तर नखाने खाजवून पू होतो. म्हणून खरूज झाल्यास लगेच त्याचा किडा मारणारे पांढरे मलम घरातील सगळ्यांना शरीरभर लावा. खरजेचे किडे कोणत्याही

इंजेक्शनने मरत नाहीत. खरजेत पू झाल्यास त्यासाठी वेगळे औषध घ्या.



## गजकर्ण- योग्य औषध, तर लवकर्द चुण

गजकर्ण (नायटा) एक प्रकारच्या बुरशीमुळे होतो. दमट हवा, ओलसर कपडे, पाण्यात काम यामुळे जिथे कातडी ओली राहते तिथे गजकर्ण होतो. (जांघ, कंबर, दुंगण इत्यादी ठिकाणी.)

खाजणारा चट्टा दिसल्यास गजकर्णाची शंका घ्या.

आजार लपवू नका. न लाजाता

डॉक्टर कडे जा. औषध नियमितपणे दोन-चार आठवडे लावा.

जाहिरातीला भुलून कातडी जाळणारी मलमे वापरून नका.



## कुष्ठरोग- पूर्ण उपचार, आपुलकी हवी

कुष्ठरोग हा एक प्रकारच्या जंतुमुळे होतो. न खाजणारा फिकट चट्टा कातडीवर दिसल्यास कुष्ठरोगाची शंका घ्या. हलका स्पर्श, गार-गरम मधील फरक या चट्ट्यावर कळत नाही. गोळ्यांनी कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. मात्र डॉक्टरांनी सांगेपर्यंत अनेक महिने गोळ्या थांबावायच्या नाहीत. कुष्ठरोग्याला वेगळे ठेवू नका.

विशेषत: गोळ्या  
सुरू केल्यावर  
कुष्ठरोग्यापासून  
इतरांना धोका  
नाही.



## कातडीचे आजार टाळण्यासाठी

रक्काची खराबी, देवीचा कोप झाल्याने कातडीचे आजार होतात हा गैरसमज आहे. स्वच्छता पाढा, योग्य आहार घ्या व हे आजार टाळा. बंद मोरीमध्ये सर्व कपडे काढून रोज स्वच्छ आंघोळ करायला हवी. एकमेकांचे टॉवेल, कपडे, पांधरूण वापरून नये. गजकर्ण टाळण्यासाठी कातडी कोरडी ठेवावी. वसतीगृहांमध्ये दाटीवाटीची राहणी असल्यास तिथे खरूज पसरत राहते. म्हणून वसतीगृहात किमान मोकळेपणा व स्वच्छता हवी.

जेवणात शक्यतो मिळेल ती भाजी, पालेभाजी, मिळेल ते गावठी फळ घ्यावे.



- कुष्ठरोगाबदल गंड दूर करण्यासाठी जनजागृती करूया! कुष्ठरोग्यांचे निदान होणे, त्यांच्यावर पूर्ण उपचार होणे, समाजाने त्यांना खुल्या मानाने सामावून घेणे यासाठी प्रयत्न करूया!
- कातडीचे आजार टाळण्यासाठी पुरेसे पाणी, आंघोळीसाठी बंद मोरी हे प्रत्येक कुटुंबाला मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करूया!



# डोळ्यांची काळजी होऊ या !

## मोतीबिंदू

डोळ्याचे भिंग पांढरट होऊन कमी दिसायला लागणे म्हणजे मोतीबिंदू. म्हातारपणी अनेकांना मोतीबिंदू होतो. उतारवयात नजर अंधूक होणे, एका वस्तुच्या जागी दोन वस्तू दिसणे असे झाल्यास मोतीबिंदूची शंका घ्या व डॉक्टरांना दाखवा. मोतीबिंदू असेल तर कुचकामी भिंगा ऐवजी कृत्रिम भिंग घालण्याची शस्त्रक्रिया करायला हवी. सरकारी योजनेत ती मोफत होतो.

शस्त्रक्रिये नं तर  
महिनाभर डोळा  
झाकून तीव्र  
प्रकाशापासून तो  
जपावा लागतो.



## डोळ्याला इजा होऊ नये म्हणून

दगड फोडणे, मशिनवरचे लोखंडी काम इत्यादी काम करताना डोळ्यात कण जाऊ शकतो. त्यामुळे ही कामे करताना बिननंबरच्या प्लास्टिकचा गॉगल वापरावा.

फटाके इत्यादी वाजवायचेच असल्यास विशेष काळजी घ्यावी.



डोळ्यात कण गेल्यास डोळा चोळू नये. चोळल्याने कण धासाला जाऊन डोळ्याला जास्त इजा होते. ओलासार स्वच्छ कापसाने कण काढावा किंवा डॉक्टरला दाखवावे.

## काचबिंदू- डोळ्याचा गंभीर आजार

डोळा अचानक लाल होऊन ठणकायला लागला किंवा अचानक एकदम नजर कमी झाली तर ताबडतोब डॉक्टरला दाखवा. काचबिंदू सारखा डोळ्याचा गंभीर आजार असेल तर तो डोळा आंधळा होऊ शकतो. लगेच उपचार केल्यास डोळा वाचतो.

दात काढल्याने नजर कमी होते हा गैरसमज आहे. उतारवयात नजर कमी झाली तर डॉक्टरला डोळे दाखवा.



## डोळ्याच्या आरोग्यासाठी

काजळाने डोळे चांगले होत नाहीत. उलट डोळे येऊ शकतात. डोळे आल्यावर वेळेवर उपचार केले नाही तर डोळ्याचे कायमचे नुकसान होऊ शकते.

हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या-लाल भाज्या व फळे याने डोळे चांगले राहतात.

मूळ तिरळे आहे अशी शंका आल्यास ताबडतोब डॉक्टरला दाखवा. नाहीतर ते आंधळे होऊ शकते. छोट्या शस्त्रक्रियेने तिरळेणाही जातो व दृष्टी वाचते.



- मोतीबिंदूचे निदान व शस्त्रक्रियेसाठी शिबिरे आयोजित करण्याकरता प्रयत्न करूया.
- लहान मुलांना दर सहा महिन्याला ‘अ’ जीवनसत्वाचा डोस मिळतो आहे ना यावर लक्ष ठेवू या !
- परसाबागा लावूया ! त्या आधारे हिरव्या पालेभाज्या फळांचा वापर वाढवू या !
- काम करताना डोळ्याला इजा होणार नाही यासाठी साधी संरक्षक साधने वापरण्याबदल जाणीव वाढवू या !



# देऊ यांना आधार !

## मानसिक रुग्णांना सहकार्य हवे

सततचे मानसिक ताण (उदा. सासुरवास, आर्थिक विंवचना इ.) न झेपल्यामुळे किंवा इतर कारणामुळे मानसिक आजार होतात. त्यात आजान्याचा दोष नसतो. शिवाय चार-चौधांसारखे जगण्यासाठी त्यांना इतरांच्या सहकार्याची गरज असते. हे लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करायला हवे. त्यांची अवहेलना, मारहाण करणे इ. अमानुष व्यवहारांना विरोध करायला हवा.

उदासीनता, चिंता, संशयीपणा, आत्महत्येचे विचार,

असंबद्ध बड बड,

अंगात येणे ही

मनोविकारांची काही

लक्षणे आहे ता.

आजार लावकर

ओळखल्यास व योग्य

उपचार घेतल्यास त्यावर

मात करता येते.



## अपंगांची सक्षम नावाचिक्रच आहेत

केवळ शारीरिक विकलांगतेमुळे काही व्यक्तींना विकासाची संधी न मिळणे गैर आहे. अपंगांना त्यांच्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी कुटुंबाने, समाजाने सहकार्य करायला हवे. त्यांना सुयोग्य कामधंदा करता येईल अशा क्षमता विकसित करायला हव्यात. अंगभूत कलागुण, शिक्षणासाठी सवलत व प्रोत्साहन मिळायला हवे. शारीरिक दुर्बलतांसाठी जिल्हा परिषदेमार्फत कृत्रिम

अवयव बसवण्याची शिबिरे

आयोजित करणे अपेक्षित

आहे. त्यातून मदत

मिळवायला हवी.

तसेच प्रा. आ. केंद्राच्या

कर्मचाऱ्यांनी गावातील

अशा व्यक्तींकडे विशेष

लक्ष पुरवून सहकार्य

करायला हवे.



- आपल्या भागातील विकलांग व्यक्तींचा सर्वे करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया!
- एच.आय.की.ग्रस्त तसेच मनोरुग्ण यांची अवहेलना होऊ नये यासाठी गावात या विकारांबद्दल जागृती सभा आयोजित करूया!

## एचआयव्ही ग्रस्तांना सम्मानाने जव़ू या

लैंगिकतेचा बाजार, पुरुषप्रधानता, कुटुंबाची ताटातूट या परिस्थितीत काही जण मोहाला बळी पडून असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात. अनेक स्त्रिया मात्र केवळ नवन्याच्या बेजबाबदारपणामुळे एड्सच्या बळी ठरतात. एड्स हा कुठल्याही आजारासारखाच आजार आहे. एड्स होण्यामागची सामाजिक कारणे लक्षात घेता एड्स रुग्णांना वाळीत टाकणे योग्य नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूतीचा व समंजस दृष्टिकोण हवा. त्यांची अवहेलना करणे याला विरोध के ला पाहिजे. इतर आजान्यांप्रमाणेच त्यांना सर्व दवाखान्यांमध्ये नीट उपचार मिळणे हा त्यांचा हक्क बजावण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.



## वृद्धांचा सम्मान राखू या!

‘म्हातारपण हे कौतुक नसलेले बालपण’ असते. आयुष्यभर कष्ट व जबाबदारी पेलल्यानंतर उतारवयातल्या थकव्याला, व्याधीना तोंड देणाऱ्या म्हाताऱ्या माणसांबद्दल समाजाने संवेदनशील असायला हवे. ते कमाई करत नाहीत किंवा नाजुक तब्बेतीमुळे इतरांची मदत लागते म्हणून त्यांना भार समजणे व दुर्लक्ष करणे, त्यांची अवहेलना करणे योग्य नाही.

वृद्धांना सम्मानाने जगता यावे यासाठी निवारा, आर्थिक सुरक्षा, मानसिक आधार, सुयोग्य आरोग्य सेवा मिळायला हवी. अलीकडे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, संधीवात हे विकार वाढले आहे त. प्राथमिक अवस्थेतच निदान झाल्यास या आजारांमधील गुंतागुंत टाळता येते.



# आपल्या गावात आपल्यासाठी आरोग्यसेवा

## चेंडा गावातच रोखवता येतील

गावात रोगदायक परिस्थिती वाढू नये, साथरोग पसरू नयेत व साधे तसेच तातडीचे उपचार मिळावेत यासाठी काही आरोग्य सेवा गावातच मिळाव्यात. अशुद्ध पाणी, घाण व कचरा, गरोदर सियांची व लहान मुलांची आबाळ यासारख्या आजारपणाच्या कारणांचा गावातच प्रतिबंधक करता येतो. म्हणुनच सरकारी उपक्रमांद्वारे गावापातळीवर पाण्याचे शुद्धीकरण, साथरोगांवर प्रबोधन व ते ओळखण्यासाठी तसेच सुरक्षित बाळंतपणासाठी

व कुपोषण हटवण्यासाठी  
वेगवेगळे उपाय  
राबवले जातात.  
त्यासाठी आरोग्य  
कर्मचारी गावात  
सेवा पोचवतात.



## गावातले आरोग्य सोबती

सुरक्षित बाळंतपणासाठी गावात प्रशिक्षित दायी असायला हवी.

काही गावात नर्सला लसीकरणात मदतीसाठी आरोग्य मदतनीस नेमले जातात. त्यांच्याकडे ताप-जुलाबाच्या गोळ्याही मिळतात. अशा मदतनीसांची क्षमता वाढवल्यास ते गावातच प्राथमिक आरोग्य सेवा देणे, तातडीचे उपाय करणे ही कामे करू शकतील. या मदतनीसांशिवाय आदिवासी भागात पाडा स्वयंसेवक

नेमले जातात. हे सर्व आपले आरोग्य सोबती आहे त त्यांच्या क्षमता सुधारल्यास ते अधिक महत्वाची जबाबदारी निभावतील.



## अंगणवाडी - महत्वाची आरोग्य योजना

अंगणवाडी म्हणजे नुसते खाऊवाटप नाही. तर ती केंद्र सरकारने राबवलेली महत्वाची आरोग्य योजना आहे. लहान मुले व गरोदर सियांचे कुपोषण रोखून उपाययोजना करण्यासाठी ही योजना आहे. यासाठी गावात एक प्रशिक्षित अंगणवाडी कार्यकर्ता असते. तिच्यामार्फत मुलांना व गरोदर तसेच स्तनदा महिलांना ताजा पोषक आहार, कुपोषित मुलांना विशेष आहार, मुलांची नियमित वजने घेणे, लसीकरण, आरोग्य व पोषण

शिक्षण तसेच किरकोळ  
आजारांवर औषधोपचार,  
बालमृत्यू नोंदवणे  
या सेवा अपेक्षित  
आहेत.



## गावभेटी करणारे आरोग्य कर्मचारी

काही सरकारी आरोग्य कर्मचारी गावभेटी देतात. त्यांत आरोग्य सेविका (ANM) व आरोग्य सेवक (MPW) यांच्या महत्वाच्या सेवा आहेत.

गरोदर लिंगांची नोंदणी, सल्ला मार्गदर्शन, साध्या आजारांवर औषधोपचार, जन्म-मृत्यूंची नोंद, साथरोगांवर लक्ष ठेवणे, पाण्याची तपासणी, लसीकरण, रक्तनमुने घेणे, गप्पी माशांची पैदास, क्षय, कुछ रुग्णांची नोंदणी, व गावातच उपचार देणे व आरोग्यासाठी जाणीव जागृती ही कामे हे कर्मचारी करतात.



- गावातील अंगणवाडीत योग्य व पुरेसा आहार मिळेल, यासाठी प्रयत्न करूया!
- गावात प्रशिक्षित दाई, आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न करूया!
- पाणी शुद्धीकरण, औषध फवारणी होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करूया!



# उपकेंद्र- गावाजवळील किमान आरोग्य सेवा

## गाव आणि आरोग्य यंत्रणेतील दुवा - उपकेंद्र

रोग प्रतिबंधासाठी सरकारी यंत्रणा व गावकन्यांमध्ये उपकेंद्र हे महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामीण भागात ५००० लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र असते. उपकेंद्र बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जमीन देणे अपेक्षित आहे. या जमिनीवर पक्के बांधकाम केलेल्या उपकेंद्रात एकेक आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच एक मदतनीस उपलब्ध असणे अपेक्षित आहे.

रात्रीच्या वेळी तातडीचे उपचार हे कर्मचारी देतात. दर आठवड्यातून एकदा उपकेंद्राला डॉक्टरांची भेट ठरलेली असते.



## उपकेंद्रातील औषधोपचार

ताप, जुलाब, पोटदुखी, हिवताप यांसारख्या आजारांवर उपचार, रक्तवाढीसाठी गोळ्या, हाडांची बळकटी, संडासला साफ न होणे, छातीत जळजळ होणे, पोट डब्ब होणे, कातडीचे आजार, उलटी होणे, गरगरणे, बाळंतपणानंतरचा रक्तस्राव लवकर थांबवण्यासाठीची तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे, जलसंजीवनीची पाकीटे ह. औषधोपचार उपकेंद्रात मिळतात. उपकेंद्रात रोज

दु पारी नर्स बाईंने दवाखाना चालवला पाहिजे. शक्यतो आठवड्यातून एकदा डॉक्टरांकडून उपचार मिळायला हवा असे सरकारी नियोजन आहे.



## उपकेंद्रातील सेवा

उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविके मार्फत रोज किरकोळ औषधोपचार, गरोदर सियांची नोंदणी, रक्तदाब तपासणे, लसीकरण, उंधी घेणे, नियमित वजन तपासणे या सेवा अपेक्षित आहेत. तसेच संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा साठाही येथे असतो. परिसरात क्षय, कुच्छ रुग्ण असल्यास त्यांची नोंदणी व उपचारांचा पाठपुरावा उपकेंद्रामार्फत होतो. तसेच मोतीबिंदूच्या रुग्णांची नोंदणी व शिबिराच्या वेळी शस्त्रक्रियेसाठी त्यांचा पाठपुरावा उपकेंद्रातून होतो.



## उपकेंद्रातील प्रथमोपचार

प्रा. आ. केंद्राची कुमक येईपर्यंत अथवा रुग्णांना तात्पुरते उपचार देण्यासाठी उपकेंद्रांची रचना आहे. साथरोग पसरू नयेत व साथ आल्यास ती तातडीने आटोक्यात आणण्यासाठी उपकेंद्रातून प्रयत्न होतात. याशिवाय कुत्रा, साप किंवा कुठलेही जनावर चावणे, भाजणे, अपघात यांवर उपकेंद्रात तातडीचे उपचार मिळू शकतात. एखादीचे बाळंतपण धोक्याचे वाटल्यास तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला व इतर मार्गदर्शन उपकेंद्रातून अपेक्षित आहे.



- आपल्या भागात उपकेंद्र बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ.
- परिसरातील सर्व गरोदर सियांची महिन्याच्या ठरावीक दिवशी एकत्र तपासणी व सल्ला मार्गदर्शन सत्र उपकेंद्रात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करूया!
- निवासी कर्मचाऱ्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करूया!

# आपले प्राथमिक आरोग्य केंद्र- उपचार व दोगप्रतिबंधाची यंत्रणा

## रोग टाळणारा दवाखाना

ग्रामीण भागात ३० हजार व दुर्गम भागासाठी २० हजार लोकसंख्येला एक प्रा. आ. केंद्र अपेक्षित आहे. या दवाखान्यात फक्त ५ न. केसपेपर फी घेऊन उपचार मिळतात. परंतु उपचारांपेक्षा आजार टाळण्यावर भर देणे येथे जास्त अपेक्षित आहे. म्हणूनच पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, गर्पी माशांची पैदास, डासनियंत्रणासाठी औषध फवारणी, माहिती-जागृती सत्रांचे आयोजन इ. उपक्रम राबवणे अपेक्षित आहे.



याशिवाय हिवताप, पटकी खरूज इ. हे आजार पसरू नयेत म्हणून विशेष आरोग्य पथकांतर्फे सोबा, शाळांची तपासणी असे उपाय प्रा. आ. केंद्र राबवते.




## क्रियांसाठी खास आरोग्य सेवा

गरोदर, बाळंत सिया व नवजात बाळांसाठी खास सेवा प्रा. आ. केंद्रातून मिळतात. गरोदर सियांच्या नोंदणीनंतर लोहाच्या, कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात, तसेच प्रत्येक गरोदर बाब्ही बाळतपणापर्यंत किमान तीनदा तपासणी होते, रक्त, लघवी, उंची, वजन, रक्तदाब, रक्तप्रभाणाच्या चाचण्या गरजेनुसार मोफत होतात. दोन वेळा धनुर्वाताची लस मिळते. आदिवासी



भागातील बायांना गरोदरपणात मोलमजुरीची वेळ येऊ नये व चांगला आहार मिळण्यासाठी प्रा. आ. केंद्रातून मातृत्व अनुदान मिळते. सुरक्षित बाळतपणासाठी ७ व्या महिन्यातच बाळतपणाचे किट मिळते.



## प्रा. आ. केंद्रातील आरोग्य सेवा

प्रा. आ. केंद्रात किरकोळ उपचारांसाठी डॉक्टरांमार्फत रोज दवाखाना (OPD) चालवला जातो. रक्त, लघवी, थुंकीची साधी तपासणी तसेच सर्पदंशावरील व कुत्रा चावण्यावरील लस, क्षय, कुष्ठरुग्णांवर मोफत उपचार, गर्भपात तसेच संतती नियमनाच्या शस्त्रक्रिया या सेवा प्रा. आ. केंद्रातून मिळतात. रुग्णांना निवासी सेवा द्यायची गरज असल्यास एका वेळी किमान ६ रुग्णांना दाखल करून द्यायची क्षमता या दवाखान्यात असते. दाखल केलेल्या रुग्णांना जेवण व चहा पुरवणे अपेक्षित आहे.



## प्रा. आ. केंद्राचा कर्जाचारी संच व सुविधा

दवाखान्याजवळच काही कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय असते. २ डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंपाउंडर, अॅम्ब्युलन्सचा वाहनचालक या कर्मचाऱ्यांसोबत गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या ए.एन.एम. व एम.पी.डब्ल्यू. चा ताफा प्रा. आ. केंद्रातून आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सज्ज असावा.

मोतीबिंदू, संततीनियमन, छोट्या जखमांवरील शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर, फ्रिज, निर्जतुकीकरणाची साधने, अॅम्ब्युलन्स या सुविधा प्रा. आ. केंद्रात असाव्यात.



- प्रा. आ. केंद्राच्या कारभारात जनसहभागासाठी नेमलेल्या आरोग्य समितीला कार्यरत करूया!
- केसपेपरमधून जमा होणाऱ्या रकमेचा वापर आरोग्य केंद्राच्या सुधारणांसाठी व्हावा म्हणून प्रयत्न करूया!

# ग्रामीण रुग्णालय - तज्ज्ञ व संदर्भ सेवांसाठी !

## एका ब्लॉकसाठी एक रुग्णालय

साधारणपणे एका ब्लॉकसाठी/तालुक्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय असते. त्या ब्लॉकमध्ये असणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना संदर्भ सेवा पुरवण्याचे काम ग्रामीण रुग्णालयामार्फत होते. गावपरिसरात आरोग्य उपकेंद्र त्याला संदर्भ सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पूरक सेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अशी ही प्राथमिक आरोग्य सेवा सोबांची साखळी आहे.



## ग्रामीण रुग्णालयातील सेवा

ग्रामीण रुग्णालयात तीस आजारी दाखल होतील एवढ्या खाटा असतात. तसेच किरकोळ आजारांसाठी रोज बाह्यरुग्ण विभाग चालवला जातो. साध्या शस्त्रक्रिया व अवघड बाळंतपणातील सिझेरियन शस्त्रक्रिया येथे होतात. त्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह व प्रसूती कक्ष असते. रक्त, लघवी, थुंकीच्या विशेष तपासणीची व्यवस्था व प्रयोगशाळा तज्ज्ञानी नेमलेले असतात. रुग्णांसाठी अत्यल्प सेवाशुल्कात क्ष-किरण तपासणीची व्यवस्थाही असते.



## ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी

पुरेश कर्मचारी वर्गाशिवाय ग्रामीण रुग्णालय संदर्भ सेवा देऊ शकणार नाही. यासाठी ग्रामीण रुग्णालयात एका वैद्यकीय अधिक्षकांच्या नेतृत्वात किमान तीन तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा असायला हवा. तसेच एका सुप्रिटेंडेंट नर्सच्या नेतृत्वात सात नर्सेस् कार्यरत असाव्यात. याशिवाय एक एक्स-रे तज्ज्ञ, प्रयोगशाळा तज्ज्ञ, कंपाऊंडर, वाहनचालक, सफाई कामगार

अशा कर्मचाऱ्यांसहीत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चाललेला असतो.



## तज्ज्ञांच्या सेवा पुरवणारा दवारवाना

उपकेंद्र व प्रा.आ. केंद्रात ज्या सेवा मिळत नाहीत त्या ग्रामीण रुग्णालयातून विशेषज्ञांमुळे मिळू शकतात. शस्त्रक्रियांसाठी शल्यविशारद, भूलतज्ज्ञांची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयात असते. तसेच स्वीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अशा चार विशेषज्ञांची सेवा ग्रामीण रुग्णालयातून अपेक्षित आहे. पैकी तीन तज्ज्ञ निवासी तर डोळ्यांचे, दातांचे डॉक्टर व त्वचारोग तज्ज्ञ अशा विविध सेवा ठरावीक दिवासांनी मिळणे अपेक्षित आहे.



- ग्रामीण व इतर सर्व दवाखान्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा, वीजव्यवस्था असल्यास चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा मिळू शकतील, या सेवा एखाद्या दवाखान्यास मिळू शकत नसल्यास आपण नागरिक म्हणून पुढाकार घेऊया व आपल्या दवाखान्यांचा दर्जा सुधारू या!

# आरोग्य सेवांचा हक्क मिळवण्यासाठी आरोग्य संवाद

## आरोग्य सेवांचा हक्क व आरोग्य संवाद

भारतीय नागरिक म्हणून राज्यघटनेची स्वातंत्र्य, समानता, न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्ष राज्य व बंधुता ही उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येकाने झटायला हवे. परंतु त्यासाठी सर्वांना सन्मानाने जगता येईल असे जीवनमानही गरजेचे आहे. कुपोषणाने-भुकेने मरणारी मुळं वाचवली नाहीत तर स्वातंत्र्य व बंधुताही टिकणार नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत निघत आहे. पैसेवाल्यांची चंगळ व गरिबांना जीवनावश्यक



आरोग्य सेवांसाठी ही देणा अशा धोरणांचा बोलबाला आहे. म्हणूनच हक्कांच्या आरोग्य सेवांसाठी संघटितपणे टाकलेले सामंजस्याचे पहिले पाऊल म्हणजे आरोग्य संवाद.



### आरोग्य संवादाचे मार्ग

गावपातळीवर आरोग्याची तसेच शासकीय आरोग्य सेवांची अवस्था काय आहे, काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी काय करता येईल याची गावसभेत चर्चा करणे म्हणजेच गावकन्यांनी आपसात आरोग्य संवाद करणे.

त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना गावसभेत बोलावून त्यांची कामे, जबाबदाऱ्या समजावून घेणे, आरोग्य उपक्रमांची आखणी करणे व प्रा. आ. केंद्र, ग्रामीण



रुग्णालयात गावकन्यांच्या शिष्टमंडळाने जाऊन दवाखाना सुरळीत चालण्यासाठी चर्चा घडवणे हे आरोग्य संवादाचे मार्ग आहेत.



- गावातील आरोग्य समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक बोलावणे.
- सरकारी दवाखान्यात शिष्टमंडळांची भेट घडवून आरोग्य यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांची कामे, जबाबदाऱ्या समजावून घेणे.

## आरोग्य संवादाची गरज

सरकारी आरोग्य सेवा दिवसेंदिवस खालावत आहेत, सरकारी कर्मचारी व जनतेमधील सुसंवादाच्या अभावाने आरोग्य यंत्रणा म्हणजे केवळ कुटुंब नियोजन व लसीकरणाचा घडाका लावणारी यंत्रणा बनली आहे. औषधोपचारासाठी सामान्यांना न परवडणारी खासगी सेवा मिळत आहे. अशा वेळी आरोग्य प्रश्नांबद्दल जागृती व्हावी, सरकारी कर्मचाऱ्यांनी व जनतेने मिळून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आरोग्य संवादाची गरज आहे.



### आरोग्य संवादाचे मार्ग

परिसरातील आरोग्य सेवांची माहिती जमवून त्याआधारे सरकारी अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमात आरोग्य सेवांमधील कमतरतांबद्दल बोलते करणे व सुधारणा घडवण्यासाठी जनमताचा दबाव तयार करण्यासाठी आरोग्य जनसुनवाईच्या माध्यमातून आपण आरोग्य संवाद साधू शकतो.

इंजेक्शन-सलाईनचे स्तोम वाढवून नफा कमावण्याच्या डॉक्टरांना शिष्टमंडळाने,

गटाने जाऊन प्रश्न

विचारणे. ही फसवणूक

थांबवणे. त्यासाठी


जनजागृती करणे

म्हणजेही आरोग्य

संवादच.



# आरोग्याची भाहिती घेऊ आरोग्याची चळवळ बांधू!



गाव / घस्ती पातळीच्या कार्यकृत्यासाठी आरोग्यावाबत, आरोग्य सेवांबाबत थोडक्यात पण महत्त्वाची अशी भाहिती या पुस्तिकेत संकलित करण्यात आली आहे. तसेच बचत गटाच्या बैठका, महिला व तरुण मडलांच्या सभांमध्ये आरोग्याबदल जाणीवजागृती करण्यासाठी संवादकांना या पुस्तिकेचा वापर करता येईल. प्रथमोपचारापासून गंभीर आजारांची कुणालाही ओळखता येतील अशी लक्षणे, डोक्यांची निगा, कातडीचे आजार ते लिंगसंसर्गिक आजारांपासून दाळ-तंबायूच्या व्यसनांचे सामाजिक दुष्परिणाम येथपर्यंतची भाहिती नेमकेपणाने येथे संकलित केली आहे. स्त्री आरोग्याशी निगडीत भासिक पाळी, गरोदरपणापासून ते कौटुंबिक हिंसाचारा पर्यंत तसेच भुलगाच हवा अशा अद्वाहासांबदलच्या गैरसभभजुतींना घालवण्यासाठी उपयुक्त भुवे दिले आहेत. प्रत्येक पानावर ‘आपण हे करुया!’ या सदरात गावपातळीवर धिविध भुद्यांचर कृती-कार्यक्रम आयता येईल असे उपक्रम नोंदवले आहेत. या भाहितीच्या आधारे तुम्ही आपल्या गावात, घस्तीत लोकांसोबत आरोग्य संवाद साधू शकाल. सरकारी आरोग्य सेवा भिळवण्यासाठी, स्थानिक पातळीवर आरोग्य संवाद घडवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांबदलची भाहिती उपयुक्त ठरु शकेल. ‘सर्वांना आरोग्य’ या भागणी भोवती गुंफलेल्या प्रयत्नांना भद्रकारक ‘मार्गदर्शिका’ असे या पुस्तिकेचे स्वरूप ठरावे.